APRI

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

CIN: L65921MH1994PLC173469 Regd.Office : 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 e-mail:investor.relation@capriglobal.in, Website : www.capriloans.in, Tel No. - +91 22 40888100 Fax No. - +91 22 40888170

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER
ENDED JUNE 30, 2025

	ENDED JOINE 30, 20	20	(Currency	: Indian Rupe	es in millions)	
Sr.		(Quarter ended			
No		30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25	
110		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
			Refer Note 4			
1	Total Income from operations (Net)	7,663.38	7,325.50	5,225.96	24,100.90	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or					
	Extraordinary items#)	1,981.30	2,106.90	825.34	5,522.27	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items#)	1,981.30	2,106.90	825.34	5,522.27	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or					
	Extraordinary items#)	1,501.59	1,582.88	622.17	4,148.94	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for					
	the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,492.29	1,557.23	650.50	4,072.19	
6	Equity Share Capital	961.64	825.12	824.94	825.12	
7	Other equity				38,823.27	
8	Earnings per share (not annualised for quarter)					
	Basic (Rs.)	1.76	1.92	0.75	5.03	
	Diluted (Rs.)	1.75	1 91	0.75	5.00	

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

ENDED JUNE 30, 2025

	ENDED CONE CO, LO		(Currency	: Indian Rupe	es in millions)
Sr.		(Year ended		
No		30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
"		(Unaudited)		(Unaudited)	(Audited)
			Refer Note 4		
1	Total Income from operations (Net)	10,037.86	9,573.28	7,176.62	32,475.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or				
	Extraordinary items#)	2,300.03	2,355.17	988.06	6,333.18
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items#)	2,300.03	2,355.17	988.06	6,333.18
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or				
	Extraordinary items#)	1,749.04	1,777.41	757.23	4,785.33
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for				
	the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	1,718.38	1,771.63	789.05	4,706.03
6	Equity Share Capital	961.64	825.12	825.04	825.12
7	Other equity				42,215.85
8	Earnings per share (not annualised for quarter)				
	Basic (Rs.)	2.05	2.15	0.92	5.80
	Diluted (Rs.)	2.04	2.14	0.91	5.77

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules

- The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommen and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 01, 2025 The consolidated and standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2025 are Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs and have been reviewed I

- The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.ora and www.nseindia.ora mand www.nseindia.ora www.nsei

The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between audited figures in respect of the full financia year and the published year to date figures upto the end of the third quarter of the financial year.



Rajesh Shari

Dated: 2nd August, 2025

VODAFONE IDEA LIMITED

CIN: L32100GJ1996PLC030976 Registered Office: Suman Tower, Plot No. 18, Sector-11, Gandhinagar - 382 011, Gujarat Email: shs@vodafoneidea.com Website: www.mvvi.in Tel: +91-79-66714000 Fax: +91-79-23232251

NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of Vodafone Idea Limited ("the Company") is scheduled on Monday, 25th August, 2025 at 4:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") facility to transact the business, as set out in the Notice of AGM.

business, as seriour in the routice of Acon.

The AGM is convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder ("Act"); provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and the provisions of General Circular No. 03/2024 dated 13° September, 2024, other circulars issued by Ministry of Corporate Affairs from time to time and Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2024/133 dated 3° October, 2024 issued by Securities and Exchange Board of India, without the physical presence of the Members at a common venue.

India, without the physical presence of the Members at a common ventue.

In compliance with the above mentioned provisions, the Notice of the AGM and the Annual Report have been e-mailed only to those members whose e-mail IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent i.e. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA") I Depository Participant(s) ("DPS"). The electronic dispatch of Annual Report to members has been completed on Friday, 1rd August, 2025. Additionally, in accordance with Regions 361(1)(b) for Listing Regulations, the Company is also sending a letter to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company/RTA/DPs, providing the weblink and QR Code of Company's website from where the Notice of AGM and Annual Report for Financial Year 2024-25 can be accessed. The physical copies of the Notice of AGM and Annual Report for Financial Year 2024-25 will be dispatched to those Members who request for the same.

The Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will also be made available on the website of the Company at www.myvi.in, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and the AGM Notice is also available on the NSDL website i.e. www.evoting.nsdl.com

REMOTE E-VOTING INFORMATION

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide its Members facility of remote e-Voting and e-Voting at the AGM through electronic voting services provided by National Securities Depository Limited ("NSDL"). Members attending AGM through VC and have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-Voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The process for remote e-Voting and e-Voting at the AGM is provided in the Notice of AGM.

The cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-Voting and voting at the AGM is Monday, 18th August 2025.

The remote e-Voting period will start on Thursday, 21st August, 2025 at 9:00 a.m. and ends on Sunday, 24th August 2025 at 5:00 p.m. The remote e-Voting will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by the Member he/ she shall not be allowed to change it subsequently. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, 18th August 2025, may obtain Login Id and Password by sending a request at evoting@nsdl.com.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting/e-Voting at the AGM, you may refer to the Frequently in case of any quenesgrievances perfaming to remote e-voting user manual for shareholders and e-Voting user manual for shareholders and e-Voting user manual for shareholders awailable in the Townloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toil-free number: 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com.

WEBCAST OF THE ANNUAL GENERAL MEETING

Members will be able to attend the AGM through VC or view the live webcast of AGM at https://www.evoting.nsdl.com/ by using their remote e-Voting login credentials. The detailed procedure for attending the AGM through VC is mentioned in notes of the Notice of the AGM.

BOOK CLOSURE

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Act, read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 18th August, 2025 to Monday, 25th August, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members are requested to go through the notes set out in the AGM Notice and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting and e-Voting during the AGM and attending the AGM through VC.

For Vodafone Idea Limited

Pankaj Kapdeo Company Secretary

[Pursuant to Section 230(3) of the Companies Act, 2013 and Rules 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamation) Rules, 2016] BEFORE THE MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, GOVERNMENT OF INDIA SHASTRI BHAWAN, DR. RAJENDRA PRASAD MARG, NEW DELHI

COMPANY AMENDED APPLICATION NO. 24/3/2024-CL-III DATED 28TH AUGUST 2024 In the matter of the Companies Act, 2013 AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016. AND

In the matter of Scheme of Amalgamation between Shahpura Thermal Power Company Limited ("Transferor Company No. 1"), Bansagar Thermal Power Company Limited ("Transferor Company No. 2") and M.P. Power Management Company Limited ("Transferee Company"), and their respective shareholders and creditors.

AND

M.P. Power Management Company Limited, (CIN: U40109MP2006SGC018637, PAN: AAECM7649C), a public limited company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at Shakti Bhawan, Rampur, Jabalpur (M.P.) 482008.

..Applicant/Transferee Company

NOTICE OF THE MEETINGS OF SECURED CREDITORS AND **UNSECURED CREDITORS**

Notice is hereby given that the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") by an order dated 26th November, 2024 ("MCA Order"), has directed separate meetings of the secured creditors and unsecured creditors of M.P. Power Management Company Limited, Transferee Company to be held for the purpose of their considering, and if thought fit, approving, with or without modification(s), the proposed Scheme of Amalgamation between Shahpura Thermal Power Company Limited ("Transferor Company No. 1"), Bansagar Thermal Power Company Limited ("Transferor Company No. 2") and M.P. Power Management Company Limited ("Transferee Company") and their respective Shareholders and Creditors under Sections 230 to 232 of the Companies Act. 2013 ("Act"), and other applicable provisions of the Act, read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("Scheme") at the date and time as set out below.

In pursuance of the MCA Order and as directed therein and read with General Circulars No. 14/2020 dated 8 April 2020; No. 17/2020 dated 13 April 2020; No. 20/2020 dated 5 May 2020; No. 22/2020 dated 15 June 2020: No. 33/2020 dated 28 September 2020: No. 39/2020 dated 31 December 2020; No. 10/2021 dated 23 June 2021; No. 2/2022 dated 5 May 2022; No. 3/2022 dated 5 May 2022; No. 10/2022 dated 28 December 2022; No. 11/2022 dated 28 December 2022; No. 09/2023 dated 25 September 2023; and No. 09/2024 dated 9 September 2024 issued by the MCA (collectively referred to as the "MCA Circulars") and in compliance with the applicable provisions of the Act, further notice is hereby given that the separate meetings of the secured creditors and unsecured creditors of the Transferee Company will be held through video conferencing ("VC") / other audio visual means ("OAVM") as under

Sr. No.	Class of Creditor Meeting	Day and Date	Time
1.	Secured Creditors	Wednesday, 03rd September, 2025	12:30 PM
2.	Unsecured Creditors	Wednesday, 03rd September, 2025	01:00 PM

Copies of the Notices dated 16th July, 2025, the Scheme, Explanatory Statement and all Annexures under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA rules") and accompanying documents (collectively referred to as the "Particulars"), have already been sent electronically by e-mail on 01st August, 2025 to the secured creditors and unsecured creditors who have registered their e-mail ids with the Transferee Company or by speed post to those secured creditors and unsecured creditors whose e-mail ids are not registered with the Transferee Company.

The aforesaid Particulars, which were sent by the Transferee Company to its secured creditors and unsecured creditors are also available on the website of the Transferee Company at https://www.mppmcl.com/soa and on the website of M/s National Securities Depositories Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/.

Hard copies of the aforesaid Particulars can be obtained free of charge within 1 (one) working day on a requisition being so made for the same by the secured creditors and unsecured creditors of the Transferee Company at the registered office of the Transferee Company on all working days between 10:00 A.M. to 06:00 P.M.

Since the meeting of the secured creditors and unsecured creditors are being held through VC/OAVM pursuant to the MCA Order and MCA Circulars, physical attendance of the secured creditors and unsecured creditors have been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the secured creditors and unsecured creditors will not be available

The MCA has appointed Mr. Neeraj Mandloi, IAS, Additional Chief Secretary, Energy Department, Government of Madhya Pradesh, as the Chairperson, for the meetings of the secured creditors and unsecured creditors of the Transferee Company. The above mentioned Scheme, if approved by the secured creditors and unsecured creditors in

their separate meetings, will be subject to the subsequent sanction of the MCA and such other approvals, permissions and sanctions of regulatory or other authorities, as may be necessary. Persons entitled to attend and vote at the aforesaid meetings may vote through remote e-voting to cast their respective votes prior to the date of meetings or vote in person through e-voting

Further Notice is hereby given that :

- The Transferee Company has provided the facility of voting through remote e-voting and e-voting during the meetings so as to enable the secured creditors and unsecured creditors to consider and approve the Scheme. The Transferee Company has engaged the services of NSDL for facilitating the remote e-voting, e-voting during the meetings and convening the meetings through VC/OAVM.
- The Scheme shall be acted upon if a majority of persons representing three fourth in value of secured creditors and unsecured creditors, as the case may be, of the Transferee Company voting through the remote e-voting and e-voting during their respective meeting approve the Scheme in accordance with the provisions of Section 230(6) of the Act.
- The cut-off date for determining the eligibility of secured creditors and unsecured creditors for voting through remote e-voting and e-voting during the relevant meeting is 31st March 2024. The secured creditors and unsecured creditors as per the books of accounts o the Transferee Company as on the cut-off date i.e., 31st March, 2024 shall be entitled to exercise their right to vote in their respective said meetings. The voting rights of secured creditors and unsecured creditors shall be in proportion to the value of their debts as per the records of the Transferee Company as on the cut-off date i.e., 31st March, 2024.
- Voting through remote e-voting by secured creditors and unsecured creditors will commence on 31st August, 2025 at 09:00 AM and shall end on 02nd September 2025 at 05:00 PM. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the secured creditors and unsecured creditors will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- During the voting period, the secured creditors and unsecured creditors can opt for only one mode for voting, i.e., either through remote e-voting or e-voting during the meeting. In case any secured creditor or unsecured creditor casts the vote both via remote e-voting and e-voting during their respective meeting, the voting done through remote e-voting shall prevail. Secured creditors or unsecured creditors who have casted their votes through remote e-voting may attend the respective meeting but shall not be entitled to cast the vote again.
- Information and instructions including manner of voting (both remote e-voting and e-voting at the meetings) and joining of meetings through VC/OAVM, by secured creditors and unsecured creditors has been provided in their respective notice.
- Facility to join the aforesaid meetings will be opened thirty minute time of the meeting and will be kept open through the proceedings of the meetings.
- Secured creditors and unsecured creditors who have any query/grievance in relation to the voting by remote e-voting or need assistance before or during the meeting, may contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President - NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager- NSDL at toll free number 022-48867000/022-24997000 or write to them at evoting@nsdl.co.in.
- Mr. Tanveer Singh Saluia, Proprietor of M/s, Tanveer Saluia & Associates, Company Secretry in practice, Jabalpur has been appointed as the scrutinizer to scrutinize the e-voting during the meeting and remote e-voting process in a fair and transparent manner
- 10. The results of the meetings, together with the Scrutinizer's Report will be announced 48 hours from the conclusion of meeetings and will be placed on the website of the Transferee Company at https://www.mppmcl.com/soa and on the website of M/s National Securities Depositories Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/.
- 11. The necessary instructions of remote e-voting and e-voting at the time of the meetings of the secured creditors and unsecured creditors along with other instructions/particulars have been set out in their respective notice dated 16th July, 2025 and the secured creditors and unsecured creditors are requested to read their respective notes to the notice. The notices are also available on the website of the Transferee Company at https://www.mppmcl com/soa and on the website of M/s National Securities Depositories Limited (NSDL) a https://www.evoting.nsdl.com/.
- 12. Secured creditors and unsecured creditors who would like to express their views/asl questions during their respective meeting may register themselves as a speaker by sending their request in advance at least 7 days prior to meetings mentioning their name, email id, mobile number at vijay.khandelwal@mp.gov.in. Those secured creditors and unsecured creditors who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during their respective meeting.

The aforesaid notices are also available on the website of the Transferee Company at https:// www.mppmcl.com/soa and on the website of M/s National Securities Depositories Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/. For M.P. Power Management Company Limited Dated this 01st August, 2025

NEERAJ MANDLOLIAS ADDITIONAL CHIEF SECRETARY, ENERGY DEPARTMENT (GoMP) M.P. Madhyam/121373/2025 (CHAIRPERSON APPOINTED FOR THE MEETING) JAMSHRI REALTY LIMITED

CIN: L17111PN1907PLC000258 d. Office: Fatehchand Damani Na Station Road, Solapur – 413 001. Email: jammill1907@gmail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday , the 12" August, 2025 at 601-8.6" floor, Motimahal, 195, Jr. Road, Churchgate Mumbai 400020, at 2.30 pm (S.T) to consider the Unaudited inancial Results of the Company for the 1st Quarter ended on 30th June ,2025

For JAMSHRI REALTY LIMITED ate: 01" August 2025 RAJESH DAMAN JOINT MANAGING DIRECTOR



NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LTD.

(CIN: U67120MH1992PLC069769)
ed Office: Exchange Plaza, C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbal - 400 051
Tel: +912 2269 9100 [Fax: +912 22659 8120
-mail: secretarialdept@nse.co.in | Webalte: https://www.nseindia.com/

NOTICE OF THE 33® ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING, RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION

is hereby given that the Thirty Third (33rd) Annual General Meeting ('NGM' / 'Meeting') of the Shareholders of National Stock Exchange of India Limited ('Company' / 'NSE' / 'Exchange') will be held on Monday, August 25, 2025 at 04:00 P.M. (IST), through Video Conferencing / Other Audio Visual Means ('VC/'OAVM'), provided by National Securities Depository Limited ('NSDL') to transact the business as set out in the Notice of the AGM.

In compliance with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, read with circulars issued earlier (MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/ 2024/133 dated October 3, 2024, issued by the Securities and Exchange Board of India read with the circulars issued earlier ('SEBI Circulars'), the Notice of the AGM along with the Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be sent in due course through electronic mode to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company's Registrar & Share Transfer Agents - MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) ('RTA') or Depository(ies). Further, pursuant to Regulation 36(1)(b) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations', a letter providing link where the AGM Notice and Integrated Annual Report are uploaded, is being sent to those Shareholders whose e-mail addresses are not registered with the Company.

The AGM Notice and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be made available on the website of the Company at https://www.nseindia.com/static/investor-relations/shareholders-meetings https://www.nseindia.com/static/investor-relations/annual-report respectively and the said documents are also available on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/.

Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ('Act').

Remote e-voting and e-voting at the AGM:

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/0155 dated November 11, 2024, the Company has provided the Shareholders, the facility to cast their votes electronically (through remote e-voting as well as e-voting at the AGM), through the e-voting services provided by NSDL, in respect of all the resolutions set forth in the Notice of the AGM. The information and instructions for remote e-voting and e-voting at the AGM has been provided in the Notice of AGM. The remote e-voting period begins on Friday, August 22, 2025, at 09:00 A.M. (IST) and end on Sunday, August 24, 2025, at 05:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Monday, August 18, 2025 ('Cut-Off Date'). The facility of e-voting shall also be made available at the AGM and the Shareholders attending the Meeting, who have not earlier cast their vote by remote e-voting, shall be able to exercise their voting rights at the Meeting. A person whose name is recorded in the Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting / e-voting at the AGM. Shareholder(s) may participate in the AGM even after exercising his/her vote through remote e-voting but shall not be allowed to change the vote subsequently or cast the vote again. A person who is not a Shareholder as on the Cut-Off Date shall treat the Notice of the AGM for information purposes only.

A person who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date and wishes to attend the Meeting may follow the login process detailed in the Notice of the AGM.

Registration of Changes / Updations:
Shareholder(s) are requested to intimate all changes pertaining to their Bank details, email- address, power of attorney, change of name, change of address, contact details, etc. to their respective Depository Participants at the

Queries / Grievances:

Un case of any queries/grievances pertaining to remote e-voting or e-voting at the AGM, you may refer to the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available in the 'Downloads' section on NSDL website at https://www.evoting.nsdl.com/ or call on.: 022 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager from NSDL at the designated e-mail ID:

Helpdesk for Shareholders for any technical issues related to login through Depositories i.e., NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Shareholders facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000.
Securities with CDSI	Shareholders facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a

Dividend:

ers may note that the Board of Directors of the Company at its eeting held on May 06, 2025, has recommended a final dividend of ₹35,00/ (including a special dividend of ₹ 11.46/-) per fully paid-up equity share (Face Value ₹ 1/- each). The record date fixed for the purpose of final dividend for financial year 2024-25 is Wednesday, August 13, 2025 ('Record Date'). The final dividend once approved by the Shareholders at the AGM will be paid within 30 days from the date of the AGM through Electronic Clearing Service. Shareholders may please note that the Dividend shall be credited in the bank account linked with their Demat account. Shareholders are requested to update their Electronic Bank Mandate through their Depository Participant(s) in order to receive dividends in a timely manner.

Tax on Dividend:

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders w.e.f. April 1, 2020 and accordingly, the Company shall be required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Shareholders at the prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Shareholders are requested to complete and/ or update their correspondence, including Residential status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participant(s). The relevant tax exemption documents and other related documents shall be uploaded on the website of RTA, on or before Wednesday, August 13, 2025. Detailed process regarding the same has been sent to all the Shareholders vide a separate e-mail dated July 30, 2025. The said communication is also made available on the website of the Company https://www.nseindia.com/static/investor-relations/shareholders-meetings.

Scrutinizer:

The Board of Directors at its meeting held on May 06, 2025, appointed Shri. Atul Mehta (FCS 5782 and COP No. 2486), failing him, Smt. Ashwini Inamdar (FCS 9409 and COP No. 11226), Partners of M/s. Mehta & Mehta, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to conduct remote e-voting and e-voting at the AGM in a fair and transparent manner. The Scrutinizer's have provided their consent for the said appointment.

For National Stock Exchange of India Limited

Place: Mumbai Date: August 01, 2025

Prajakta Powle ACS 20135







कब्जा सूचना (स्थावर मिळकतीसाठी) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पीएनबी हार्कियग फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स् अन्वये आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या नियम ८(१) च्या अनुपालनात आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्यये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोरील तारखेस्

एक मागणी सूचना आरी करून संबंधित कर्जदारांना प्रत्येक खात्यासमीर दिलेटचा कमेची पतनेड दार सूचनेच्या प्राप्तीची तारीख /सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची पराकेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने बाद्रों कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देखात के की, निम्मस्वाधर्तकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकती/तीं चा कर्ज्या त्याला/तिला सदर ॲक्टच्या करम १३(४) सहाबचात सदर करच्या नियम ८ अनवेदा प्राप्त विकास वाया करून प्रत्येक खाल्यासांने मान्य तारखेस प्रेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्रारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी ज्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार पीएनबी हार्कसिंग फायनान्स लि. च्या रकमा व कर्ज

राप्रमाणे त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेषण्यात येत आहे.					
कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख	थकीत रक्कम	ताव्यात घेतल्याची तारीख	गहाण मिळकतीचे वर्णन
एचओयु/बीअ ोएसआर/१११ ७/४५१६००, शा.का.: बोईसर	श्री. रामचंद्र के. त्रिपाठी, कालीप्रसाद त्रिपाठी यांचा मुलगा (कर्जदार) आणि सौ. करूणा आर. त्रिपाठी, रामचंद्र के. त्रिपाठी यांची पत्नी (सह - कर्जदार)	१३.०५.२०२५	रु. ७,३४,७९२.६१/ – (रुपये सात लाख चौतीस हजार सातशे ब्याण्णव आणि एकसष्ट पैसे मात्र)	२९.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	फ्लॅट क्र.२०६, मोजमापित २४१.९९ ची.फू., म्हणजे २२.४८ ची.मीटर्स., २रा मजला वरील विल्डिंग क्र.२ मध्ये ॲम्ब्रोसिया कॉम्प्लेक्स, गाव-माहीम, पालघर-४०१४०४.
एचओयु/व्ही आरआर/१२१ ८/६२२३३९, शा.का.: विरार	सी. लक्ष्मी अतुल सारेसा, अतुल सारेसा यांची पत्नी (कर्जदार) आणि श्री. कौशिक अतुल सारेसा, अतुल सारेसा यांचा मुलगा (सह- कर्जदार)	१३.०५.२०२५	रु. १३,३८,८४१.७०/– (रुपये तेरा लाख अडतीस हजार आठशे एकेचाळीस आणि सत्तर पैसे मात्र)	२९.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	फ्लॅट क्र.००३, तळ मजला, चर्टई क्षेत्र मोजमापित २४.३१ चौ.मीटर्स., ए विंग मधील, बिल्डिंग क्र.२ मध्ये नाईन स्टार रिक्डिन्सी अशा ज्ञात प्रोजेक्ट मध्ये फालपुनी अशा ज्ञात बिल्डिंग मधील बिल्डिंग टाईप सी वरील जमिन धारक सल्हें क्र. २४६, हिस्सा क्र.२/१ असलेले वसलेले आणि येथे स्थित गाव मकणे, पालघर-४०११०२.
एचओयु/एमयु एम/१२२०/८ ४०४९७, शा.का.: मुंबई	श्री. नितेश एम जैन, मोहन लाल जैन यांचा मुलगा (कर्जदार) आणि सौ. रेश्मा एन जैन, नितेश एम जैन यांची पत्नी (सह-कर्जदार)	०४.०३.२०२५	रु. १९,९९,०७४.०४/ – (रुपये एकोणीस लाख नळ्याण्णव हजार चौऱ्याहत्तर आणि चार पैसे मात्र)	२९.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	पलंट क १०१, १ला मजला बर, सी बिंग मध्ये, मोजमाणित ३९.८२ बी.मीटर्स, चर्द्द क्षेत्र, मुस्कान अपार्टमेंट अशा तात बिल्डिंग मधील टाईप इं, बिल्डिंग क्र.५ मध्ये बोधकमित व्यक्ति धारक गट क्र. ६६२, ७३८, ७४३ ते ७५०, ७५२, ७५३, ८४६, ८४७, ८४९, ८४८/२, ८४८/३, ७४२, ७५१ चे गाव शिरगाव, तालुका आणि जिल्हा पालघर, पालघर पश्चिम-४०१४०४.
एचओयु/व्ही आरआर/०८१ ७/४१९८७८, शा.का.: विरार	श्री. दीपक तुकाराम सावंत, तुकाराम सावंत यांचा मुलगा (कर्जदार) आणि सौ. दया दीपक सावंत, दीपक तुकाराम सावंत यांची पत्नी (सह-कर्जदार)	१२.१२.२०२५	रु. १९,०९,७६६.४१/– (रुपये एकोणीस लाख नऊ हजार सातशे सहासष्ठ आणि एक्केचाळीस पैसे मात्र)	३०.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	मिळकत धारक फ्लॅट क्र.००५, तळ मजला बर, मोजमापित ३९.५० चौ.मीटर्स क्षेत्र मधील बादनी अपार्टेर्स अशा जात बिल्डिंग मध्ये बी विंग येथे स्थित अमिन धारक सर्व्हें क्र.३२-बी, हिस्सा क्र.२, मोजमापित १२०० चौ.मीटर्स क्षेत्र, गाव सोपारा, नालासोपारा (पश्चिम), तालुका बसई, जिल्हा पालघर-४०१२०३.
एचओयु/व्ही आरआर/०२१ ८/४८९७४०, शा.का.: विसर	श्री. मोहम्मद जुल्फियार हुसने, जुल्फियार हुसेन यांचा मुलगा (कर्जदार) आणि सौ. खाब असगरलीं बानो (सह-कर्जदार)	१३.०५.२०२५	रु. ३१,७१,९९१.९०/- (रुपये एकतीस लाख एकाहत्तर हजार नऊशे एक्क्याण्णव आणि नव्वद पैसे मात्र)	३०.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	पलंट क्र.८०७, ट्या मजला, व्हिवा सिटी ए-२, गाव बोलिंज, तालुका वसई, बिरार पश्चिम, पालघर-४०१३०३.
एचओयु/व्ही आरआर/०८२ १/९०५१४५, शा.का.: विरार	श्री. विनोदकुमार चामु, चामु किट्टा यांचा मुलगा (कर्जदार) आणि सौ. रूक्मिणी के, चामु किट्टा यांची पत्नी (सह-कर्जदार)	१३.०५.२०२५	रु. १२,९१,६४१.६२/– (रुपये बाग्रा लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस आणि बासष्ठ पैसे मात्र)	३०.०७.२०२५ (सांकेतिक कब्जा)	कॅसिटा एन्स्लेन्ड बिल्डिंग क्र.२ अशा जात बिल्डिंग मधील तीसरा मजला वर, डी बिंग मध्ये फ्लॅट क्र.३०१ मोजमापित २८८१ वी.मीटर्स (बिल्ट अप क्षेत्र) वर बांधकमित जीमन धारक सल्हें क्र. ३४६ (जुने ३४४), हिस्से क्र.१, सल्हें क्र.३४७ (जुने ३४५), गाव जुचंद्र, असलेले आणि बसलेस चेब स्थित तिवारी रोड, जुचंद्र, नायगाव पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८
विकाण : मुंबई, दिनांक : ३०.०७.२०२५ सही/- प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.					



१२ वर्जदार : अपर्णा गुहा

४६१ चौ. फू.

93 कर्जदार : संकेत संधाकर शिंदे

१४ कर्जदार : अमरेश राम यादव

कर्जदार : सुनिल महेंद्र गुप्ता

दिनांक : ०२/०८/२०२५

स्थळ : पालघर आणि बोईसर

सह-कर्जदार : सुभाशिश जितेन गुहा

सह-कर्जदार : सुचिता सुधाकर शिंदे

सह-कर्जदार : लक्ष्मी अमरेश यादव

खाते क्रमांक : PHR*573*5*31111

सह-कर्जदार : सौ. प्रिती सुनिल गुप्ता

खाते क्रमांक : PHR*573*7165151

नगरी, उमरोळी पूर्व, उमरोळी पालघर - ४०१४०४. क्षेत्रफळ ३४.३७ चौ. मी.

सर्व्हे नं. १५३, पालघर, ठाणे ४०१४०४, चटई क्षेत्रफळ ३०.५१ चौ. मी.

खाते क्रमांक : PHR**23*7967842

खाते क्रमांक : PHR*573*3571924

शाखा : गिगाप्लेक्स, एनपीसी-१, ३ रा मजला, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशूल, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन, एलिस ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६

रुल ८(१) **ताबा नोटीस** (स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि.,** (पूर्वीची यूटीआय बँक) चे अधिकृत अधिकारी यानी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार/गहाणदार यांना खाली दिलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की. त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमद केलेली. बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत परत करावी.

कर्जदार/सह–कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार आणि खाली नमूद केलेले इतर तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा **प्रत्यक्ष ताबा घेतला आहे**. विशेषतः कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तासंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि.** यांना खाली नमूद केलेली येणे असलेली रक्कम व त्यावरील

		ं. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राः 	मागणी नोटीसी			
अ. ज.	कर्जदार/जामीनदार यांची नावे व पत्ते आणि खाते क्रमांक	येणे रक्कम	तारीख ताबा घेतुल्यार्च			
٩	कर्जदार : विकास विश्वास जामनिक	रु. ९,३२,९५६/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत	तारीख ३१/१२/२०२			
	सह–कर्जदार : सौ. रोहिणी विकास जामनिक खाते क्रमांक : PHR*328*5789459	करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व किंमत आकार आणि खर्च यांसहीत	२९/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ०१, तळमज नवाली गाव रोड, पालघर पूर्व – ४०१४०४. चटई क्षेत्रप	ला, संभाजी सदन, प्लॉट नं. १३, सव्हें नं. २५/१, प्लॉट मळ ३७१ चौ. फू.	नं. १३, नवलनग			
२	कर्जदार : मुकेश रामजी वाघेला	रु. १४,३०,४३५/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२१/०२/२०२			
	सह–कर्जदार : सुनिता मुकेश वाघेला खाते क्रमांक : PHR**23*5**6636	किमत आकार आणि खर्च यासहीत	२९/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०९, १ ला म नवाली, पालघर, पूर्व ४०१४०४, चटई क्षेत्रफळ ३२.१	नजला, शिल्पा मानसी दर्शन, प्लॉट नं. ३ आणि ४, स. नं. २ २ चौ. मी.	२७/१ए, नवलनग			
3	कर्जदार : गणेश रमेश खास	रु. १३,५८,८८५/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२३/१०/२०२			
	सह–कर्जदार : सुवानी गणेश खास खाते क्रमांक : PHR*573*3*131**	किंमत आकार आणि खर्च यांसहीत	२९/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ५०६, ५ वा म ॲम्ब्रोसिया –६, वागुलसार, गाव माहिम रोड, तालुका	नजला, बिल्डींग नं. ६, (टाईप बी, १ युनिट), सर्व्हे नं. ४०३ आणि जिल्हा पालघर – ४०१४०४. चटई क्षेत्रफळ २८४.२८	३/१, ४०३/१/३ चौ. फू.			
8	कर्जदार : अतुल राजाराम सावत सह–कर्जदार : सौ. शालिनी राजाराम सावत	रु. २४,४४,००४/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२४/१२/२०२			
	सह–कजेदार : सौ. शालिनी राजाराम सावत खाते क्रमांक : PHR*573*9386766	परत करपथतच करारानुसार दरान हाणार व्याज आधक सव किमत आकार आणि खर्च यासहीत	२९/०७/२०२			
		·····				
ч	कर्जदार : राजनारायण सिताराम गुप्ता	रु. १५,१७,९०३/ – अधिक त्यावरील सदर सपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	३०/१२/२०२			
	सह–कर्जदार : सौ. रेणू राजनारायण गुप्ता खाते क्रमांक : PHR**23*83468*8	किमत आकार आणि खर्च यासहीत	२९/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ००५, तळमजला, विंग डी, बिल्डींग नं. ४, टाईप सी१, नाईन स्टार रेसिडेन्सी रेवती, सर्व्हे नं. २४६, हिस्सा नं. २/१, गाव मकाणे पंडित पाडा, सफाले पश्चिम, पालघर ४०११०२. चटई क्षेत्रफळ ३०.०२ चौ. मी.					
Ę	कर्जदार : अमिता सुरेश कदम	रु. २०,५९,६८६/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम	२०/०१/२०२			
	सह–कर्जदार : सुरेश कदम खाते क्रमाक : PHR**23*5457881	परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व किमत आकार आणि खर्च यासहीत	२९/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०३, पॅरामाल सर्व्हें नं. १०२३/९, १०२३/९/१, गाव माहिम, पाला		/٩, ٩०२३/२,			
U	कर्जदार : दिपाली मदार शेजवळ सह–कर्जदार : मदार अशोक शेजवळ	रु. १९,९३,९२१/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२६/१०/२०२			
	सह-कजदार : मदार अशाक शजवळ खाते क्रमाक : PHR*574*39717*4	किमत आकार आणि खर्च यासहीत	३०/०७/२०२			
		०१०, तळमजला, फेज १, बदलापूर – ४२१५०३. चटई क्षेत्रफळ ३	3६०.९१ चौ. फू.			
۷	कर्जदार : आशिष बन्सिलाल जोशी सह–कर्जदार : वनिता आशिष जोशी	रु. १०,३२,८२३/– अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२९/०६/२०२			
	खाते क्रमांक : PHR*573*42174*3	किंमत आकार आणि खर्च यांसहीत	30/00/202			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लंट न. २०४, २ रा म टाऊनशीप, गाव पडघे सारपाडा जेनेसिस, एमआयडीसी	जला, राजश्री रेसिडेन्सी, बी विंग, बिल्डींग न. १, जमीन गट रोड, उंमरोळी पूर्व, जिल्हा पालघर – ४०१४०४. चटई क्षेत्रफळ	न. १६६, शाळीऱ २८३.९५ चौ. फू.			
९	कर्जदार : चदन विश्वकर्मा	रु. १८,१२,४९०/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२९/०६/२०२			
	सह–कर्जदार : अजू विश्वकर्मा खाते क्रमांक : PHR**231*256489	किमत आकार आणि खर्च यासहीत	३०/०७/२०२			
	गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३०२, बिल्डींग नं.२, ए विंग, श्री पूरम टाऊनशीप फेज १, सर्व्हे नं. ६ आणि ८/बी, कांबळगाव बोईसर पूर्व – ४०१४०४. चटई क्षेत्रफळ २७.५७ चौ. मी.					
10	कर्जदार : तब्बस्सूम शमीम अन्सारी सह–कर्जदार : मोहम्मद फारुक अब्दुल गफूर अन्सारी	रु. २२,३९,०७८/– अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	२५/११/२०२			
	खाते क्रमांक : PHR*32811268737	किमत आकार आणि खर्च यासहीत	३०/०७/२०२			
	गाव माण, बोईसर पूर्व – ४०१५०१. चटई क्षेत्रफळ ३३		०४, डी मार्ट जव			
\rightarrow	कर्जदार : ओमप्रकाश विश्वनाथ जैस्वाल	रु. १८,९१,३६८/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व	१७/११/२०२			
19	सह–कर्जदार : सुमित्रा रामनरेश जैस्वाल					

रु १७,१४,६९८/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम

परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व

रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज

रु. १२,५४,६६५/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम

परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व

रु. १५,०१,२७४/ – अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम

परत करेपर्यंतचे करारानुसार दराने होणारे व्याज अधिक सर्व

अधिक सर्व किमत आकार आणि खर्च यासहीत

रु. १७,२५,४८९.१०/- अधिक त्यावरील सदर संपूर्ण | १६/१२/२०२४

30/00/2024

२४/०१/२०२५

30/00/2024

39/92/2028

30/00/2024

अधिकृत अधिकारी

किमत आकार आणि खर्च यासहीत

ाहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं १०४, १ ला मजला, दर्शन कॉम्प्लेक्स, टाईप-ए, बिल्डींग नं. ०२, विंग सी, जमीन स. न

१६०/९५, नवापूर रोड, एमआयडीसीच्या शेजारी, गाव पामटेंभी, बोईसर पश्चिम, ता. आणि जि. पालघर ४०१५०१. चटई क्षेत्रफळ

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. २०५, २ रा मजला, विंग बी, टाईप सी६, बिल्डींग नं. ४, श्री बालाजी पॅराडाईज, सेक्टर

किंमत आकार आणि खर्च यांसहीत

किमत आकार आणि खर्च यासहीत

<mark>ाहाण मालमत्तेचा तपशील :</mark> फ्लॅट नं. १०५, १ ला मजला, बी विंग, साई रचना अपार्टमेंट, बिल्डींग नं. ०३, शाळीग्राम टाऊनशीप,

आयव्ही, जमीन गट नं. १०८, ११२, ११३, १९५, ११६ आणि ११८, गाव बेटेगांव, बोईसर ४०१५०१. चटई क्षेत्रफळ ३०.८३ चौ. मी.

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०६, ४ था मजला, ए विंग, टाईप १, बिल्डींग नं. ०१, सेक्टर ८, गट नं. १३४,१४२, पारसनाथ



<u>E-TENDER NOTICE</u>

The Executive Engineer, M.S.E.D.C.L., Ground Floor, Tejshree Building, Karnik Road, Kalyan West invites e-Tenders from Registered Contractors / Agencies for the following work.

S. N.	Tender No.	Particulars	Estt. Cost Rs.	EMD Rs.	Tender Fee with 18% GST
1	EE/KLN(W)/ PMHT/T-03/ 2025-26	Tender for Preventive Maintenance of HT overhead lines and underground cables in Kalyan West Dn of Kalyan Circle-I, Kalyan Zone	Lakhs	30000/-	2500+450 i.e. Rs.2950/-
2	EE/KLN(W)/ PMLT/T-04/ 2025-26	Tender for Preventive Maintenance of LT overhead lines and underground cables in Kalyan West Dn of Kalyan Circle-I, Kalyan Zone	Lakhs	30000/-	2500+450 i.e. Rs.2950/-

Bid documents will be available on website from Date 02.08.2025 to 12.08.2025.

Last date for submission is on Date 12.08.2025 up to 15.00 Hrs. Pre-bid Meeting Date: 07.08.2025 at 11.00 Hrs.

Probable date of opening of E-tender Technical Bid: 12.08.2025 at 16.00 Hrs.

Probable date of Opening of Commercial Bid: 14.08.2025 at 11.00 Hrs.

If the same day happens to be holiday, or any other reason, it will be opened on very next working

No hard copy of the Tender Document will be issued by this office.

The undersigned reserves the right to reject any or all tenders received without giving any reason thereof. For more details log on to MSEDCL official website http://works.mahadiscom.in/eTender/

Or contact to undersigned on 0251-2329496 (Extn 501, 502, and 508)/8879626333 Or E.maileeklnu@gmail.com

Executive Engineer, Kalyan West Division

FICICI Bank शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३ जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

[नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा **प्रत्यक्ष ताबा** आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे '' आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. कर्जदाराचे/सह- क्रं. कर्जदाराचे/	काही असल्यास ज्ञात बोजासह	थकबाकी	आरक्षित मूल्य (₹)	मालमत्तेच्या परीक्षणची	ई–लिलाव तारीख
हमीदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	तारण मत्तेचा तपशील	रक्कम ₹	इसारा अनामूत ठेव	तारीख आणि वेळ	आणि वेळ
(ए) (बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
बोरगावर्कर (कर्जदाराचे), श्री संदीपकुमार बोरगावर्कर स्टडी ऑडेक्शन जंक्शन (सह– कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक– LBTNE00004774277	फ्लंट क्रमांक ६०३, सहावा मजला, सेरेनिटी माय सिटी फेज २ क्लस्टर ४ म्हणून ओळखती जाणारी इमारत, इमारत ए९, टांकर ९, कल्याण शिल रोडजवळ, एस क्र. १७/२, १७/२, १७/३ बी, १७/४, १७/४, १७/४, १७/४, १०/४, ३८/१, १०/१, १०/१, १०/१, १०/१, १०१/१, १०१/१, १०३/६, १०५/१, १०४/३, १०६/३, १०६/३, १०६/३, १०६/३, १०६/३, १०४/१, १३४/२, १३४/३, उसराज प्राप्त प्रोप्त प्राप्त प्राप	₹ २६,३२, ७००/- (जुले ३१,२०२५ पर्यंत)	₹ २२,५०,- <u>%</u> •••/- ₹ २,२५,- •••/-	ऑगस्ट १२,२०२५ सकाळी ११:०० ते टुपारी ०२:०० पर्यंत	ऑगस्ट २६,२०२५ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव वेबसाईट- (URL Link-https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **ऑगस्ट २५, २०२५** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) ऑगस्ट २५, २०२५ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत ऑगस्ट २५, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह- डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविद दस्तावेजाची प्रत <mark>आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी</mark>, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे ऑगस्ट २५, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआ बँक** कर्मचारी फोन नंबर **७३०४९१५५९४/ ८४५४०८९३५३/ ९००४३९२४१६** वर संपर्के करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१.व्हॅल्यूट्रस्ट कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजिओ ॲसेट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट** लिमिटेड, ३. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड, ४. फिनविन इस्टेट डील टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, ५. गिरनारसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, ६. हेक्टा प्रॉप टेक प्रायव्हेट लिमिटेड, ७. आर्का एमार्ट प्रायव्हेट लिमिटेड, ८. नोव्हेल ॲसेट्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, **९. नोब्रोकर टेक्नॉलॉजीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी ने

कोणतेही कारण न देता कोणतीह<mark>ी</mark> किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा www.icicibank.com/n4p4s

्दिनांक : ऑगस्ट ०२, २०२५, ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड





नायसस फायनान्स सर्व्हिसेस को लिमिटेड सीआयएन: एल६५९२३एमएच२०१३पीएलसी२४७३१७

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ५०२-ए, पाचवा मजला, ए-विंग, पूनम चेंबर्स, डॉ. ॲनी बेसंट रोड, वर्ली, मुंबई - ४०००१८ फोन: +९१ २२ ६१६४ ८८८८; E-mail: info@nisusfin.com; Website: https://www.nisusfin.com/

नायसस फायनान्स सर्व्हिसेस को लिमिटेडच्या १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम)सूचना व ई-वोटिंग माहिती सचना: सर्व संबंधितांना कळविण्यात येते की. नायसस फायनान्स सर्व्विसेस को लिमिटेड ("कंपनी") ची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल . माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येत आहे. या सभेमध्ये एजीएम सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायांवर चर्चा करण्यात येईल. एजीएम चे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, यूनिट नं. ५०२-ए, पाचवा मजला, ए-विंग, पूनम चेंबर्स, डॉ. ॲनी बेसंट रोड, वर्ली, मुंबई – ४०००१८, असे गहीत धरले जार्दल

१. दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० आणि त्यानंतर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकांनुसार (सर्वात अलीकडील परिपत्रक क्र. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांचेकडून व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पॉड-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर २०२४, भारतीय प्रतिभत्ती व विनिमय मंडळ (सेबी) यांचेकडून जारी), कंपनीच्या १२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि वार्षिक अहवाल, वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचे लेखापरीक्षित वित्तीय विवरणासह, सदस्यांच्या ई-मेल आयडीवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आले आहेत, जे कंपनी, रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) किंवा डिपॉझिटरी सहभागी (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

सदस्यांना वार्षिक अहवालाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वितरण १ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण झाले आहे. यासोबतच, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ३६(१)(b) अन्वये, ज्यांच्या ई-मेल आयडी कंपनी/ आरटीए / डीपी यांच्याकडे नोंदणीकृत नाहीत अशा भागधारकांना कंपनीच्या संकेतस्थळाचा वेबलिंक देणारे पत्र पाठवले जात आहे, ज्याद्वारे वित्तीय वर्ष २०२४-२५ साठीचा एकत्रित वार्षिक अहवाल पाहता येईल. १२व्या एजीएम ची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या संकेतस्थळावर खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://nisusfin.com/investor-relations/financial-information एजीएम दरम्यान विचारात घेतल्या जाणाऱ्या विषयांशी संबंधित कागदपत्रे, एजीएम सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार तपासणीसाठी उपलब्ध असतील.

- कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) संबंधित सूचना आणि वार्षिक अहवालाच्या सॉफ्ट कॉपीज कंपनीच्या रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट स्कायलाईन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (आरटीए) च्या संकेतस्थळावर (https://www.skylinerta.com/) तसेच बीएसई ्सएमई लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर (https://www.bsesme.com/) उपलब्ध आहेत. एजीएम मध्ये चर्चेस येणाऱ्या विषयांवर मतदान करण्यासाठी ई-वोटिंग सुविधा पुरविण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची नियक्ती केलेली आहे
- कंपनी कायदा, कलम १०८ तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० (वेळोवेळी सधारित), सेबी सचीबद्ध नियमावलीतील विनियमन ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेने जारी केलेल्या जनरल मीटिंगवरील सिक्रेटेरियल स्टॅंडर्ड-२ यानुसार, सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम) दिलेल्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर (सामान्य व विशेष ठराव) आपले मतदान नोंदवण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंदणी पुस्तिकेत किंवा डिपॉझिटरीजकडून ठेवण्यात आलेल्या लाभधारक मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ
- दिनांक म्हणजेच सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी नमूद आहेत, तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास पात्र असतील. सदस्यांचे मतदान हक्क कट-ऑफ दिनांकास त्यांच्या कंपनीच्या भरलेल्या इक्विटी भागभांडवजातील वाट्याच्या प्रमाणात असतील. जे व्यक्ती त्या कट-ऑफ दिनांकास सदस्य नाहीत. त्यांनी ही सचना फक्त माहितीस्तवच समजावी.
- कंपनीचे शेअर्स विकत घेऊन, नोटीस पाठविण्याच्या दिनांकानंतर कंपनीचे सदस्य झालेले आणि सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी कट-ऑफ डेट म्हणून शेअर्स धारक असलेले कोणतेही व्यक्ती, <u>investor.relations@nisusfin.com</u> आणि <u>pravin.cm@skylinerta.com</u> या ईमेल प्त्यावर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि, जे सदस्य एनएसडीएल सोबत रिमोट ई-व्होटिंग साठी आधीपासन नोंदणीकृत आहेत, ते आपला विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून मतदान करू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत विचाराधीन विषयांशी संबंधित कागदपत्रे लागू असलेल्या कायदेशीर अटींनुसार सदस्यांच्या मागणीनुसार
- investor.relations@nisusfin.com या ईमेल पत्त्यावर प्राप्त झालेल्या विनंत्यांच्या आधारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाहणीसाठी उपलब्ध करून

रिमोट ई-वोटिंग कालावधी खालीलप्रमाणे आहे:

रिमोट ई-वोटिंगची सुरुवात: रिमोट ई-वोटिंगची समाप्ती: शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ (सकाळी ०९:०० वा. आयएसटी) रविवार, २४ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ०५:०० वा. आयएसटी) कपया सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी की, रिमोट ई-मतदान रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार)च अनुमत असेल आणि त्यानंतर एनएसडीएलकड्न ही सुविधा अक्षम करण्यात येईल. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर सदस्य त्यामध्ये कोणताही बदल करू शकणार नाहीत. रिमोट ई-मतदानाद्वारे एजीएमपूर्वी मत दिलेल्या सदस्यांना एजीएमसाठी उपस्थित राहण्याची परवानगी असेल, मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

ई-व्होटिंग व व्हीसी / ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सहभागी होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया, तसेच भौतिक स्वरूपात व डिमॅट पद्धतीने शेअर्स धारक असलेल्या आणि ज्यांनी आपला ईमेल पत्ता नोंदवलेला नाही अशा सदस्यांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपला मतदानाचा हक्क कसा वापरता येईल, याची सविस्तर माहिती नोटीसमध्ये प्रदान करण्यात आलेली आहे.

०.जर समभाग भौतिक स्वरूपात ठेवले असतील, तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची (समोर व मागील बाजू) स्कॅन केलेली प्रत, पॅन कार्ड (स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत),आणि आधार कार्ड (स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) खालील ईमेलवर पाठवावी : investor.relations@nisusfin.com.

११. जर रिमोट ई-व्होटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासंबंधी काही शंका किंवा अडचणी असतील, तर सदस्यांनी (i) www.evoting.nsdl.com या वेबसाइटच्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले "शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न किंवा श्री. सुकेथ शेट्टी यांना evoting@nsdl.com या ई-मेलवर विनंती पाठवावी.

२.सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेत नमूद केलेल्या सर्व सूचनांची, विशेषतः एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सूचना तसेच दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएम दरम्यान ई-मतदान करण्याच्या पद्धतीची काळजीपूर्वक वाचन करावे. आपली विश्वास नायसस फायनान्स सर्व्हिसेस को लिमिटेड

बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या आदेशाने, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी



31

ॲसेट रिकव्हरी ब्रांच:-दुकान क्र. १२ आणि १३, डायमंड मॅन्शन, डॉ. व्हिगेस स्ट्रीट, काळबादेवी मेन रोड, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र ४००००२

गारीन किंगन दशा स्टब्स

दूरध्वनी क्र. ७७१०००१९५५,

मेल : headarbmumbai@kvbmail.com स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत ही तारण धनको, **दी करून वैश्य बँक लि.** कडे गहाण/प्रभारित आहे, जिचा **अन्वयिक कब्जा दी करूर वैश्य बँक लि.** च्या तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती १. **मे. पेन्टागोल्ड प्रायव्हेट लिमिटेड,** कर्जदार (याआधी पेन्टा गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड), ३०, १ला मजला, चंपा गल्ली स्ट्रीट, झवेरी बाजार, भुलेश्वर, मुंबई -४००००२ आणि २. श्री. केतन मधुसुदन श्रॉफ, हमीदार, ७०१, अंजली इमारत, वाकोला ब्रिज सांताक्रुझ पूर्व, मुंबई - ४०००५५ यांचेकडून **करूर वैश्य बँक लि., तारण धनकोंना** थकीत रु १८,९४,४२,७९०.०३/ (रुपये अठरा कोटी चौऱ्याण्णव लाख बेचाळीस हजार सातशे **नव्वद आणि पैसे तीन मात्र)** २०.०७.२०२५ रोजीस सह २१.०७.२०२५ पासून त्यावरील व्याज आणि खर्चाच्या वसुलीसाठी २९.०८.२०२५ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

स्थावर मिळकतींचे वर्णन आणि इतर तपशिल

٠,٠	। मळकता ताबाराता	राखाच विभाग	इजर रजनान
क्र.			
१	श्री. केतन मधुसुदन श्रॉफ यांच्या नावे उभारित ४	₹.	₹.
	था मजला, ए विंग, रिझवी पॅलेस सीएचएसएल,	२,६५,००,०००/-	२६,५०,०००/-
	न्यु टॉकीज समोर, हिल रोड, बांद्रा पश्चिम,		
	मुंबई - ४०० ०५० येथील सर्व्हे क्र. ८५ आणि		
	८७, सी.टी.एस क्र. ६४१, ए/६६९ ते		
	ए/६७१, येथील रहिवासीत फ्लॅटवरील अनन्य		
	प्रभार.		
	बोली वाढीची रक्कम :- रु. १,००,०००/-		
2	मे. पेन्टा गोल्ड प्रा. लि. यांच्या नावे उभारित	₹.	₹.
	१ला मजला, स्ट्रीट क्र. ३५-३७, सी-वॉर्ड,	२,२०,००,०००/-	२२,००,०००/-
	चंपा गल्ली/वाडी स्ट्रीट, झवेरी बाजार, भुलेश्वर,		
	मुंबई - ४०० ००२ येथे नगरपालिका हाऊस क्र.		
	३०-३०ए, मोजमापित ६४१.२५ चौ. फू.		
	समाविष्ट ६० चौ. फू. स्टेअरकेस, कॅडेस्ट्रल सर्व्हे		
	क्र. ११८३ वरील अनन्य प्रभार.		

बोली वाढीची रक्कम :- रु. १,००,०००/-बोली वाढीची रक्कम :- रु. १,००,०००/-

आणि खर्चासह वसूल करण्यात येईल.

दिनांकः ०१.०८.२०२५

ठिकाणः मुंबई

मिलकत तपशिल

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया आमच्या बँकेची/तारण धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.kvb.co.in/Property Under Auction आणि तसेच सेवा प्रविठादार**, मे**. ४ क्लोजर यांचे वेब पोर्टल https://www.bankauctions.in चा संदर्भ घ्यावा - संपर्क व्यक्ती श्री. नितेश डी. पवार, मोबाईल क्र. ८१४२०००२७५ आणि मेल आयडी: nitesh@bankauctions.in

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९(१) अन्वये १५ दिवसांची सांविधिक सूचना कर्जदार आणि हमीदार यांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्चासह वरील नमुद्र थकबाकी चुकती करण्यासाठी याद्वारे अधिकसुचित करण्यात येत आहे, कसुर केल्यास

परिशिष्ट मिळकतीचा लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज

प्राधिकृत अधिकारी द करूर वैश्य बँक लि.



नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लि.

नोंदणीकृत कार्यालयः एक्स्वेज प्लाझा, सी-१, ब्लॉक जी, वांडे-कुर्ला संकुल, वांड्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ दूरध्यनी: +९१ २२ २६५९ ८१० | फॅक्स: + ९१ २२ २६५९ ८१२० ई-मेत : secretaria-information of in 1 नेनामान्य के

33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदान, रेकॉर्ड (अभिलेख) तारीख आणि अंतिम लाभांश माहिती याबाबत नोटीस

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या **('कंपनी'/'एनएसई'/'एक्स्चेंज')** याद्वार सूचना दण्यात यत आह का नशनत स्टाक एक्स्वज आण्ड हाड्या (लामटडच्या (क्यमन) **४-नर्सह / एक्स्वज**) भागधारकांची तेहतीसावी (३३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (**एजीएम** / **१२स**ग) ही एजीएमच्या सुचनेमध्ये (नोटिस) नमूद करण्यात आलेले कामकाज पार पाडण्यासाठी, सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४.०० वाजता (भारतीय वेळेनुसार), नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (**'एनएसडीएल')** द्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉम्फरन्सद्वारे / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (**'व्हीसी'/ओएबरीएम')** घेण्यात येईल.

पूर्वी जारी केलेल्या परिपत्रकांसहपठित मिनिस्ट्री ऑफ कॉपॉरेट अफेअर्सने ("एमसीए") जारी केलेले दिनांक १९ सप्टेंबर २२२४ रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.०५/२०२४ व पूर्वी जारी केलेल्या परिपत्रकांसहपटित (सेबी परिपत्रक) सिक्युरिटीज अँड एक्सचेज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचे परिपत्रक क्र. सेबी/एवओ,सीएफडी,सीएफडी-औंडी-सी-ओडीर,पी/प्रायकां/२०२४४३३, यांच्या अनुपालनार्थ, २०२४ २५ या वित्तीय वर्षासाठीच्या एकांसिक वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस कंपनीच्या रॉजस्ट्रार अँड श्रेअर विचाराजाना है जातिक वाचिक जिल्लामार्थित वाचिक स्वतायिक वाचिक गारित करणाच्या राजाहर्य जाति है वाचिक दान्तफर एवर्टिंग, रामयुष्णको इन्टाइस इंडिया प्रायवेट विमिटेंड (पूर्वी विक इनटाइस इंडिया प्रायवेट विमिटेंड म्हणून ओळखली जात असे) (आरटीए) किंवा डिपॉझिटरी (डिपॉझिटरीज) कडे ई-मेल अँड्रेस नॉदविलेल्या भागधारकाना इलेक्ट्रानिक पद्धतीने पाठविली जाणार आहे. शिवाय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बीर्ड ऑफ इंडिया (तिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (तिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ३६ (१) (बी) ता अनुसरून, एजीएम नोटीस आणि एकाम्मिक वार्षिक अहवाल अपलोड केल्याची लिंक प्रदान करणारे पत्र कंपनीकड़े ई-मेल ॲडेस नोंद्रविलेले नाहीत अशा भागधारकांना पाठविले जात आहे

२०२४-२५ या वित्तीय वर्षासाठीची एजीएम नोटीस आणि एकात्मिक वार्षिक अहवाल अनुक्रमे https://www.nseir dia.com/static/investor-relations/shareholders-meetings आणि https://www.nseindia.com/static/investor-relations/shareholders-meetings आणि https://www.nseindia.com/static/investor-relations/annual-reports येथे कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध केले जातील आणि या तिंवस एनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील- https://www.evoting.nsdl.com/ येथे उपलब्ध असतील

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे भागधारक कंपनीज ॲक्ट, २०१३ ('ॲक्ट') च्या कलम १०३ अन्वये संख्यापूर्ती मोजण्याच्या उद्देशासाठी मोजले जातील

दूरस्थ (रिमोट) ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये ई-व्होटिंग :

कंपनीज (मॅनिजमेंट अँड अँडिमिनिस्ट्रेंशन) रुखा, २०१४ च्या नियम २० सह पठित अधिनीयमचे कलम १०८, तिस्टिंग रेय्युलेशन्सचे रेय्युलेशन ४४ आणि दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजीचे सेबी मास्टर सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/परिपत्रक/पी०१५५ पांच्या तरतुर्दीच्या अनुपातनार्थ, एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व उरावांच्या संबंधात एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान संवांद्वारे कंपनीने भागधारकांना इलेक्ट्रोनिक पद्धतीने (दुरस्थ (रिमोट) ई-मतदान तसेच एजीएम मध्ये ई-मतदान यांच्याद्वारे) सतदान करण्यांची सुविधा प्रदान केली आहे. दुरस्थ (रिमोट) ई-मतदान आणि एजीएम मध्ये ई-मतदानसाठीची माहिती आणि सूचना एजीएमच्या वेटिसायों नेप्याय अनेव्युल स्विवेद स्वराभ एजीएमच्या नोटिसमध्ये देण्यात आलेत्या आहेत. दूरस्थ (रिमोट) ई-मतदानाची वेळ **शुक्रवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५, रोजी** सकाळी ०९:०० वाजता (भारतीय वेळेनुसार)) सुरू होईल आणि रिववार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५, रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (भारतीय वेळेनुसार) समाप्त होईल. त्यानंतर एनएसडीएलद्वारे मतदानासाठी दूरस्थ

भागधारकांचे मतदानाचे हक्क हे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी ('कट-ऑफ तारखेला') कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग (हकिटी) भांडवलाच्या त्यांच्या हिस्स्याच्या (भागाच्या) प्रमाणात असतील. एजीएम मध्ये सुद्धा ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे अगोदरच त्यांचे मतदान केलेले नाही, असे भागधारक, हे सभेदरम्यान त्यांच्या मतदानाच्या हक्काची . अंमलबजावणी करू शकतील. कट-ऑफ तारखेला ज्या व्यक्तीचे नाव लाभार्थी मालकांच्या रजिस्टर मध्ये नोंदणीकृत आहे, केवळ तेच भागधारक दूरस्थ (रिमोट) ई-मतदानाची / एजीएम मध्ये ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यासाठी हक्कदार असतील दरस्थ ई-मतदानादारे आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही भागधारक एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो (शकतात) परंत त्याला/तिला त्यानंतर मतामध्ये बदल करण्यासाठी किंवा पन्हा एकटा मतदान करण्यास अनुमती असणार नाही. कट-ऑफ तारखेला भागधारक नसणाऱ्या व्यक्तीने एजीएमची ही नोटीस केवळ माहितीच्य हेत्साठी विचारात घ्यांवी

नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करणारी आणि कंपनीचा भागधारक होणारी आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केलेली आणि समेला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेली व्यक्ती एजीएमच्या सुचनेमध्ये (नोटिश) तपशील दिलेल्या लॉगिन प्रकियेचे पालन करू शकेल

बदल / सुधारणांची नोंदणी:

डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सना कळवण्याची विनंती करण्यात येत आहे.

प्रश्न / तक्रारी :

दूरस्थ (रिमोट) ई-मतदान किंवा एजीएम मध्ये ई-मतदानाशी संबंधित काही प्रश्न / तक्रारी असल्यास, आपण एनएसडील वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com/ येथे 'डाउनलोड्स' विभागामध्ये उपलब्ध असलेले भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू-FAQ) आणि भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका यांचा संदर्भ घेऊ जारचार विचारत जाजार ऋत (स्वरस्कूर मध्ये) जाजा नाचारकरावाद हुन्यस्ता चारचया हुन्यस्ता चारच व्यक्त स्वकता किंवा १२२ स्४८६ ६ ७०० रत कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com या निर्धारित है नेल आयडीकर एनएसडीएल च्या वरिष्ठ व्यवस्थापिका, मिस. पल्लवी म्हात्रे किंवा सहाय्यक व्यवस्थापक, श्री. संजीव यादव यांना विनंती

डिपॉझिटरीदवारे महणजेच एनएसडीएलदवारे किवा सीडीएसएलदवारे लॉगनिशी संबंधित कोणतयाही तांतरिक समस्यांसाठी भागधारकांसाठी हेल्पडेस्के खालीलप्रमाणे आहेत :

लॉगिनचा प्रकार हिल्पडेस्क तपशील

लॉगिनमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असणारे भागधारक हे evoting@nsdl.com येथे विनंती पाठवुन किंवा ०२२- ४८८६ ७००० वर संपर्क साधून एनएसडीएल हेल्पडेस्कथी संपर्क साधू गढ़तील लॉगिनमध्ये कोणतीही तांत्रिक समस्या असणारे भागधारक हे evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून किृवा टोल फ्री क्र.१८००-२१-०९९११ वर संपर्क साधून सीडीएसएल हेल्पडेस्कशी सिक्युरिटीज

भागधारकांनी याची नोंद घ्यावी की संचालकीय मंडळाने दिनांक ०६ मे २०२५ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेमध्ये भरणा झालेल्या प्रत्येक समभागासाठी (इकिटी) (ज्या प्रत्येकाचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) १ १/- आहे) १.३५,००/- (ज्यात विशेष लाभांश १११.४६/- सामील आहे) इतक्या अंतिम लाभांशाची शिफारस केलेली आहे. बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२५ (**रेकॉर्ड** तारीखा) ही २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी अंतिम लाभांशाच्या हेतूक्गेरता निश्चित करण्यात आलेली रेकॉर्ड (अभिलेख) तारीख आहे. एजीएममध्ये सभसदांकडून अंतिम लाभांशाला मंजुरी देण्यात आल्यावर, सदर लाभांश घोषित करण्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेमार्फत तो प्रदान करण्यात येईल. भागधारकांच्या डिमेंट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यात लाभांश केडिट केला जाणार आहे. याची नॉद कृपया त्यांनी घ्यावी. लाभांश वेळेवर प्राप्त करण्यासाठी भागधारकांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (पार्टिसिपन्टस) मार्फत त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मॅन्डेट अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

लाभांशावरील कर :

फायनेंस ॲवट, २०२० ला अनुसरून, लाभांश उत्पन्न हे दिनांक ०१ एप्रिल २०२० पासून भागधारकांच्या हाती करपात्र आहे आणि त्यानुसार, कंपनीला इन्कम टॅक्स ॲवट, १९६१ ('आयटी अधिनियम') मध्ये विहित दरांप्रमाणे भागधारकांना प्रदान करण्यात आलेल्या लाभाशामधून स्रोतावर कर ('टीडीएस') वजा करणे आवश्यक असेल, सर्वसाशारपणे, टीडीएस आवश्यकतांचे अनुपालन करता येण्यासाठी, भागधारकांना त्यांचा पत्रव्यवहार, यामध्ये निवासी स्थिती, पॅन, आयटी अधिनियमाप्रमाणे श्रेणी सामील आहेत, हे त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (पार्टिसिपन्ट्स) कडे पूर्ण करण्याची आणि, किंवा अद्यावत करणायांची त्यांना विनंती करण्यात येत आहे. संबंधित कर सूट दस्तऐवज आणि इतर संबंधित दस्तऐवज हे आरटीए च्या वेबसाइटवर, बुधवार, दिनांक १३ औगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अपलोड करण्यात येऊ शकतील. यासंबंधातील तपशीलवार प्रकिया दिनांक ३० जुलै २०२५ रोजीच्या स्वतंत्र ईमेलमार्फत सर्व भागधारकांना पाठवण्यात आलेली आहे. सदर संपर्कव्यवहार कंपनीच्या वेबसाइटवर सुद्धा https://w vestor-relations/shareholders-meetings येथे उपलब्ध करण्यात आलेला आहे.

स्थळ : मुंबई

संचालक मंडळाच्या दिनांक ६ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने दरस्थ (रिमोट ई-ामतदान आणि एजीम मध्ये ई-मतदान पार पाडण्यासाठी श्री अतुल मेहता (एफसीएस ५७८२ आणि सीओपी क २४८६), यांना आणि ते अपयशी ठरल्यास, श्रीमती अश्विनी इनामदार (एफसीएस ९४०९ आणि सीओपी क्र. ११२२६), मे. मेहता अँड मेहता, प्रॉक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची नियुक्ती केली आहे. परिनिरीक्षकांनी सदर नियुक्तीसाठी आपली सहमती दिली आहे.

कंपनी सचिव एसीएस २०१३५

Nifty50

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड साठी

तारीख : १ ऑगस्ट, २०२५

रुकसाना खान

स्थान: मुंबई **दिनांक:** २ अगस्त, २०२५